

उन्मनय् (von उन्मनस्), °पति Jmd (acc.) in Aufregung versetzen, verwirren Kāthās. 3, 136.

उन्मनस् 1) adj. VIKR. 30, 10. mit einem insin. heftig verlangend Spr. 790.—2) Bez. eines der 7 Ullāsa bei den Çakta Verz. d. Oxf. H. 91, b, 41.

उन्मनी, °भूप Kāthās. 53, 199.

उन्मर्द् m. das Reiben der Glieder Bhāg. P. 7, 12, 12.

उन्मर्दन् 1) Bhāg. P. 5, 9, 11. 10, 13, 23. 15, 45. 11, 27, 35.

उन्माय 2) c) MBn. 12, 4935. 4940. 5060. — d) N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBn. 9, 2532.

उन्माद m. विरहनमाद् Kāthās. 93, 26. सोन्माद् (वनदिप) 68, 18. — Steifheit (des Gliedes): मेज्ज्योन्मादप्रुक्ताभ्यां हीनः (मेज्ज्यों gedr.) Kāt. in Dāśab. 163, 4. — adj. toll, verrückt Bhāg. P. 5, 6, 8. — Vgl. निरुमाद्.

उन्मादक् adj. toll machend Bhāg. P. 10, 73, 19. Sāh. D. 106, 5.

उन्मादन् adj. dass. Kāthās. 121, 230. — Vgl. समुद्रोन्मादन्.

उन्मादवत् Kāthās. 81, 62.

उन्मादिन् adj.: कुशीलोन्मादिनः प्रभोः Spr. 3941. Das N. pr. (eines Kaufmanns Kāthās. 91, 8) ist auf die Bed. toll machend zurückzuführen.

उन्मान VARĀH. Brāh. S. 96, 1. Höhenmaass, Länge der Gestalt 68, 1. 107. Gewicht Brāh. 27, 19. m. als best. Maass = उन्मन = द्रौण Čāñg. Sañh. 1, 1, 21. — Vgl. मक्षान्मान.

उन्मार्ग m. °निर्गति Spr. 3913. adj. aus seiner Bahn gekommen, vom Meere so v. a. über die Ufer getreten HARIV. 9419. auf Abwegen gehend Bhāg. P. 10, 63, 27.

उन्मिश्र, एम्पैयैवनशीशवव्यतिकरोन्मिश्रं वयो वर्तते Spr. 2878. bunt HALJ. 4, 56.

उन्मुख 1) a) °दर्शन das Hinaufblicken Spr. 4675. उन्मुखमलोकायति hinauf VIKR. 61, 17. स्तनौ Kāthās. 90, 44. — b) समरोन्मुख Rādā-Tar. 5, 259. तोपकार्योन्मुख VARĀH. Brāh. S. 28, 2. पकोन्मुख nahe daran reif zu werden 54, 107. — Vgl. द्रौन्मुख्य.

उन्मुखीकर् (उन्मुख + 1. कर्) bewirken, dass Jmd das Gesicht aufrichtet, aufmerkt; davon nom. abstr. °कार् Sāh. D. 286. °करणा 131, 5.

उन्मुख m. = उन्मुच MBn. 13, 7112.

उन्मूल AIT. Br. 3, 31. तमिं शैलमुन्मूलं करोमि R. 7, 16, 23.

उन्मूलन् das Vernichten (einos Feindes) Spr. 3336. — adj. entwurzelnd, vernichtend: तरुणीकृद्याकाण्डमम्लोन्मूलनः शः Kāthās. 67, 14.

उन्मूलय् vgl. u. मूल् mit उद् und समुद्. Z. 3 ist नोन्मूलयति st. चोन्मूलयति zu lesen.

उन्मेष 3) शङ्कान्मेष SARVADARÇANAS. 113, 11. Z. 2. fgg. lies ज्ञानोन्मेष und vgl. Spr. 5184.

उन्मोचन् lies 5, 30, 2.

उप 2) a) γ) in der Nähe von, bei: वभावुप पतिम् Bhāg. P. 4, 28, 44.

उपकाठ 1) BHĀRT. 3, 24 ist उपकाठम् nicht adv.; vgl. Spr. 1783.

उपकाठे इस्य HALJ. 3, 32. तेषापकाठे 2, 56. 58. Kāthās. 75, 60. 100, 15. वनोपकाठे VARĀH. Brāh. S. 48, 7.

उपकरणा 1) परोपकरणा Spr. 1131. 4318 (Conj.). Sāh. D. 297. Füge das Fördern hinzu. — 2) Čāñg. Grbh. 1, 22. masc. Bhāg. P. 10, 74, 13. — 4) HALJ. 2, 151.

उपकर्त्, füge Förderer hinzu. °कर्त्री Sāh. D. 624.

उपकल्प (von कल्प् mit उप) m. Zubehör: यावन्नकापरथमात्मवशोप-कल्पं धते Bhāg. P. 7, 13, 45. = इन्द्रियादिपरिकर् Schol.

उपकल्पयितव्य (vom caus. von कल्प् mit उप) adj. zuzurüsten Sc̄h. 1, 13, 1.

उपकात्म् (उप + कात्) adv. in der Nähe des Geliebten KIR. 3, 19.

उपकार 1) a) परोपकार् Spr. 1730. fgg. अपकारिणं प्रत्युपकारप्रतिपादनात् Sāh. D. 12, 16. das Beitragen zu Etwas SARVADARÇANAS. 10, 11, 11, 5. fgg.

उपकारक् 1) Kāthās. 62, 88. beitragend zu Etwas, ein Factor: उपकार्यादिकार्याभाव Kāp. 1, 31. SARVADARÇANAS. 161, 4. उप 10, 11, 48, 9. accessorisch 122, 8.

उपकारिण् fügo beitragend zu Etwas, fördernd hinzu. Davon nom. abstr. उपकारित् Sāh. D. 108, 12.

उपकार्य 1) dem Hilfe geleistet werden muss, was ohne andere Factoren nicht zu Stande kommen kann, was gefördert wird Kāp. 1, 31. SARVADARÇANAS. 161, 4. Sāh. D. 342, 14. — 2) R. 7, 91, 26. 92, 8.

उपकुञ्जिका vgl. उत्कुञ्जिका.

उपकुर्वाणा 2) genauer ein Brahmanenschüler, der nur für eine bestimmte Zeit Keuschheit gelobt hat. Bhāg. P. 3, 22, 14. उपकुर्वाणाः dass. Schol. zu Bhāg. P. 11, 7, 21; vgl. श्रैपकुर्वाणाः.

उपकूल (उप + कूल) adj. am Ufer sich befindend, — wachsend: उपकूलोप् Bhāg. P. 10, 30, 9.

उपकूलतम् adv. = उपकूलम् Bhāg. P. 10, 17, 20.

उपकृति, इतरेतरोपकृतिमच्चित्तम् eine von gegenseitiger Diensterweisung begleitete Handlung so v. a. eine gegenseitige Diensterweisung Cic. 9, 33.

उपकृज्जक m. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBn. 9, 2539.

उपकृत् m. N. pr. eines Mannes Kāt. 13, 1.

उपक्रम 3) वातस्योपक्रमः स्नेहः स्वेदः; u. s. w. Verz. d. Oxf. II. 304, b, 7. fgg. 12. — 4) उपक्रमायर्वाणी WEBER, Ĝor. 83, 111. उपक्रमायसंहृष्टौ SARVADARÇANAS. 73, 3, 4. Bhāg. P. 14, 29, 20. Sāh. D. 199, 6. 294, 12. दक्षिणाय -, स्योप् adj. Kāt. Čā. 173, 3 v. u. — 6) Spr. 4287. अप्यत्र वस्यचिदुपक्रमस्य गतिः स्थात् Mālav. 44, 23. Z. 2 ist wohl उपक्रमान् zu lesen. — 9) das Thun für Etwas, das Befördern: सोपक्रमं निरुपक्रमं च कर्म Verz. d. Oxf. II. 230, b, 3. सोपक्रमं पत्पलवननाय सहोपक्रमेण कार्यकारणामिनुष्येन वर्तते। यदोऽपदेशो प्रसारितमादिवस्य शीघ्रमेव प्रयत्नते। उत्तरोपविपरीतं निरुपक्रमम्। यदा तदेवाद्य वासः संवर्तितमनुज्ञदेशे चिरण शोपमेति। 3. fgg. — Vgl. 2. कोपक्रम und निरुपक्रम.

उपक्रमण, गर्भायकमण Verz. d. Oxf. II. 316, b, 17. द्विविधोपक्रमणीय 304, b, 12. adj. (f. ई) nachkommend, willfahrend: द्विप्रतोपक्रमणीय Kāthās. 106, 36.

उपक्रमणीय adj. v. l. für उपक्रम्य VIKR. 41, 20.

उपक्रमपरक्रम (उप + परा०) Titel einer Schrift HALL 192.

उपक्रम्य adj. zu behandeln, behandelt werdend (medicinisch) Verz. d. Oxf. II. 304, b, 12. Sc̄h. 1, 83, 5. ग्रनुक्रम्य (lies ग्रनुपक्रम्य) v. l. für ग्रनुपक्रम्य VIKR. 41, 20.

उपक्रिया das Zuführen, Mittheilen: अल्पं वा वक्तु वा यस्य श्रुतस्योपक्रियतः। तमपीढु गुरुं विद्याच्छुतोपक्रियया तपा॥ M. 2, 149.

उपक्राश, लोकोपक्राशापात्र Dāçak. 81, 6. सीतायाद्यापुपक्रोशाद्यारिच्यं